



सहसंचालक,, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नागपूर

शासकीय तंत्रनिकेतन परिसर, सदर, नागपूर

दुरध्वनी क्र. 0712-6465145/46

फॅक्स क्र. 0712-2561663

E-mail : ronagpur.dte@gmail.com

Website: rdtenagpur.org.in

क्र.तशिस/विकाना/ईबीसी/2016/ 1227
दिनांक:- 28 APR 2016

✓ प्रति,

संचालक/प्राचार्य,
सर्व खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित
पदविका, पदवी व पदव्युत्तरपदवी संस्था,
नागपूर विभाग, नागपूर

विषय:- खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या 50 टक्के प्रतिपूर्तीबाबत.

- संदर्भ:- 1) म.शा.उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांचे शा. निर्णय क्र. टीईएम-2015/प्रक्र219/तांशि-4 ,
दि. 31 मार्च 2016
2) म.शा.सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग, मुंबई यांचे शा. निर्णय क्र. इबीसी-2016/
प्रक्र221/ शिक्षण -1 , दि. 31 मार्च 2016

उपरोक्त विषयाबाबत सर्व खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थाना कळविण्यांत येते की, आपल्या संस्थेत प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या 50 टक्के प्रतिपूर्ती मंजूरीबाबत तसेच अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीबाबत शासनाने संदर्भ क्र 1 व 2 असे शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. आपल्या सुलभ संदर्भाकरिता शासन निर्णयाची प्रत सोबत जोडली आहे. शैक्षणिक वर्ष 2015-2016 ची ईबीसी मंजूरीची कार्यवाही शासन निर्णयातील अटीनुसार करण्यांत येईल.


वरील संदर्भाकित शासन निर्णयानुसार खालील महत्वाच्या बाबीकडे लक्ष वेधण्यांत येत आहे

1. लाभार्थी विद्यार्थी नियमितपणे शिक्षणासाठी वर्गात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
2. पात्र लाभार्थी विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतर परिक्षा दिली नसल्यास अथवा पुढील वर्षाकरिता प्रवेश मिळाला नसल्यास लाभ मिळण्यांस अपात्र राहिल.
3. पात्र लाभार्थी विद्यार्थी संपूर्ण अभ्यासक्रमाच्या एकूण कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळी पूर्णतः अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाला नसेल तर संबंधित विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या उर्वरित कालावधीसाठी सदर योजनेतर्गत लाभकरिता कायमस्वरूपी अपात्र राहिल .

4. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून शिखर संस्थांकडून मूल्यांकन व दर्जा निश्चिती करून मूल्यांकन प्राप्त न केल्यास अशा संस्थांना मूल्यांकन व दर्जा मानांकन प्राप्त होईपर्यंत या योजनेतून वगळण्यांत येईल.

सदर योजनेच्या इतर तरतूदीबाबत संदर्भाकित शासन निर्णयाचे अवलोकन करावे. तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांना सुध्दा सदर तरतूदीबाबत अवगत करावे

सर्व संस्थेतील ईबीसीस पात्र विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जांच्या यादीनुसार ईबीसी मंजूरीच्या अर्जासोबतच्या कागदपत्रासह ज्या संस्थेतील विद्यार्थ्यांची शासन निर्णयातील मुद्या क्र 1 पासून सर्व मुद्यांची शहानिशा करून माहितीची खातरजमा झाल्यानंतरच सदर विद्यार्थ्यांला शैक्षणिक वर्ष 2015-16 ची ईबीसी मंजूर करण्यांत येईल .


(गुलाबराव चकरे)
सहसंचालक
तंत्रशिक्षणविभागिय कार्यालय,
नागपूर